



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष १०, अंक २०]

सोमवार, फेब्रुवारी १२, २०२४/माघ २३, शके १९४५

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ६८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२४.

आदेश

महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (वित्तीय संस्थांमधील) अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय-२०१४/प्र.क्र.५२१-अ/पोल-११.-ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्याने, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (महा. २००० चा १६) च्या कलम ४ चे उप-कलम (१), कलम ५ आणि ८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून गृह विभाग अधिसूचना क्रमांक एमपीआय-२०१४/प्र.क्र.५२१-अ/पोल-११, दिनांक २९ मार्च २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे.) अन्वये, त्यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मे. टेक्नालॉजी कनेक्शन आणि टेकॉन्स शेल्टरेट्स लि. या वित्तीय संस्थेच्या मालमत्ता संरक्षित केलेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, क्रिमिनल अपील क्र. ४९१/२०२३ मध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२३ च्या आदेशान्वये, अपीलकर्त्याने अभिलेखावर सादर केलेल्या हर्मीच्या संदर्भात सक्षम प्राधिकाऱ्याने आदेशाच्या दिनांकापासून चार आठवड्यांच्या आत, प्रेम भानू अपार्टमेंट, आयसी कॉलनी, बोरीवली (पश्चिम) या इमारतीमधील दुकान क्र. १ आणि २, दिनांक २९ मार्च २०१६ च्या अधिसूचनेमधून वगळण्यासाठी पावले उचलण्याबाबत आदेशीत केले आहे. तसेच सदर दिनांक २९ मार्च, २०१६ च्या अधिसूचनेमधून संरक्षित केलेली सदर दुकाने मुक्त करण्याबाबत आदेश दिले आहेत.

(अ) बोरीवली (पश्चिम), ता. अंधेरी, जि. मुंबई येथे स्थित मालमत्ता :-

अ. क्र.	दुकान क्र.	पत्ता	अधिसूचनेमधील अ. क्र.
१	१ आणि २	प्रेम भानू अपार्टमेंट, आयसी कॉलनी, बोरीवली (पश्चिम)	१

आणि ज्याअर्थी, उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेश विचारात घेता, उक्त अधिसूचनेद्वारे संरक्षित केलेल्या मालमत्ता मुक्त करणे शासनास इष्ट वाटते.

त्यामुळे आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (महा. २००० चा १६) च्या कलम ४ चे उप-कलम (१), कलम ५ आणि ८ अन्वये प्रदान केलेले अधिकार यांचा वापर करून आणि शासकीय अधिसूचना, गृह विभाग क्र. एमपीआय २०१४/प्र.क्र.५२१-अ/पोल-११, दिनांक २९ मार्च २०१६, मध्ये अंशतः फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या खालील मालमत्तांना या अनुसूचीच्या स्तंभ (४) प्रमाणे मुक्त करित आहे :-

अ. क्र. (१)	दिनांक २९ मार्च २०१६ च्या अधिसूचनेमधील अ. क्र. (२)	दुकान क्र. (३)	पत्ता (४)
१	१	१ आणि २	प्रेम भानू अपार्टमेंट, आयसी कॉलनी, बोरीवली (पश्चिम).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनुप कुमार सिंह,
शासनाचे प्रधान सचिव (विशेष).

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 12th February, 2024.

Order

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENTS) ACT, 1999.

No. MPI-2014/C.R.521-A/Pol-11.— Whereas, the Government of Maharashtra has, *vide* Government Notification, Home Department, No. MPI 2014/C.R.521-A/Pol 11, dated the 29th March 2016 (hereinafter referred to as “the said notification”), issued in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4, sections 5 and 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000), attached the properties of M/s. Technology Connection and Techcons Shelterettes Ltd. specified in the Schedule appended thereto ;

And whereas, the High Court of Judicature at Bombay in Criminal Appeal No. 491 of 2003, had *vide* Order dated the 15th December 2023, directed that in terms of the undertaking presented by the appellant on record, the Competent Authority to take steps within a period of four weeks from today to comply with the statement made by them, for deleting the Shops No. 1 and 2 in the building known as Prem Bhanu Apartment, IC Colony, Borivali (West) from the notification dated 29th March 2016 and release the said shops from the attachment made under the notification dated 29th March 2016 ;

(A) Properties situated at Borivali (West), Tal. Andheri, Dist. Mumbai.

Sr. No. (1)	Shops No. (2)	Address (3)	Sr. No. in Notification (4)
1	1 and 2	Prem Bhanu Apartment, IC Colony, Borivali (West).	1

And whereas, in view of the orders of the High Court of Judicature at Bombay, the Government considers it expedient to release the properties attached by the said notification ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4, sections 5 and 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) and in partial modification of the Government Notification, Home Department, No. MPI 2014/C.R.521-A/Pol 11, dated the 29th March 2016, the Government of Maharashtra, hereby releases the properties specified in the Schedule appended hereto to the extent of location mentioned in column (4) of the said Schedule, as follows, namely :-

Sr. No. (1)	Serial No. in Government Notification, dated the 29th March 2016. (2)	Shop No. (3)	Address (4)
1	1	1 and 2	Prem Bhanu Apartment, IC Colony, Borivali (West).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANUP KUMAR SINGH,
Principal Secretary (Special) to Government.